

Head Office : 7/111, Janata Chowk, Laxmi Market, Ichalkaranji - 416 115 Tal. Hatkanangale Dist. Kolhapur (MH) India.

Ph No. (0230) 2431333, 2431334, 2431532 e-mail : sanmatuicb@rediffmail.com website : www.sanmatibank.com

CURRENT ACCOUNT OPENING FORM

Branch / शाखा : _____ Firm Customer ID No. / फर्मचा ग्राहक क्र. : _____

C-KYC No.: _____ Customer ID No. / ग्राहक क्र. : _____

Account No. / खाते क्र.: _____ Date / दिनांक: _____

I/we wish to open a Current Account as under (मी/आम्ही आपल्या बँकेत खालीलप्रमाणे चालू खाते सुरु करू इच्छितो)

(✓ अशी खूण करावी) Account Type : ☐ Regular ☐ Scheme ☐ Other
(Mark as ✓) खात्याचा प्रकार : सामान्य योजने अंतर्गत इतर

Title of Account / खात्याचे नाव

Name / नाव : _____

Name of Proprietor/Partners/Directors /trustees with customer ID

मालक/भागीदार/संचालकांचे/विश्वस्त नाव/नावे/ग्राहक क्रमांक

1 _____ 4 _____

2 _____ 5 _____

3 _____ 6 _____

Passport Size
PhotographPassport Size
PhotographPassport Size
PhotographPassport Size
PhotographPassport Size
PhotographPassport Size
Photograph1st Applicant2nd Applicant3rd Applicant4th Applicant5th Applicant6th ApplicantSignature(s)/Thumb Impressions(s) Sole/
First Holder / सहीSignature(s)/Thumb Impressions(s) Sole/
Second Holder / सहीSignature(s)/Thumb Impressions(s) Sole/
Third Holder / सहीSignature(s)/Thumb Impressions(s) Sole/
Fourth Holder / सहीSignature(s)/Thumb Impressions(s) Sole/
Fifth Holder / सहीSignature(s)/Thumb Impressions(s) Sole/
Sixth Holder / सही

Name of person's authorised to operate account / खात्यावर व्यवहार करणाऱ्यांची नावे

Gender / लिंग :

Male / पुरुष

Female / स्त्री

Transgender / तृतीयपंथी

Name / नाव

Middle Name / वडीलांचे/पतीचे नाव

Surname / आडनाव

1 _____

2 _____

3 _____

4 _____

5 _____

6 _____

(खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीचा C-KYC फॉर्म घेणे.)

Operational Instruction / खाते व्यवहार करण्यासंबंधी सूचना

- ☐ Single
 ☐ Jointly
 ☐ Either or survivor
 ☐ Jointly or survivor
 ☐ Former or survivor
☐ Any one of us or any one of the survivor or the last survivor.
 ☐ Other (Please Specify) _____

Deposit Details

Payment by ☐ Cash ☐ Cheque Cheque No. _____ Date:

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

 Rs. _____
 Name of Bank _____ Account Type _____

Customer Details / ग्राहकांची माहिती

Profession/Business : _____ Established on :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

 व्यवसाय स्थापना
 GST Registration No. _____ PAN / GIR No. _____
 पॅन / जी.आय.आर.नं. : _____
 Annual Turnover / Sales : ₹ _____ Annual Income : ₹ _____
 वार्षिक उलाढाल/विक्री वार्षिक उत्पन्न :
 Office : ☐ Owned स्वतःचे ☐ Rental भाड्याचे
 कार्यालय
 Road No./Name _____ Gall No. & Name of Society _____
 रस्ता क्र./नाव गाळा नं. आणि सासायटीचे नाव :
 City _____ Nationality _____ Area / Locality _____
 शहर नागरीकत्व : स्थळ / विभाग : PIN

--	--	--	--	--	--

 Telephone No. _____ (Office) _____
 दूरध्वनी क्र. कार्यालय :
 Mobile _____ E-mail ID _____
 भ्रमणध्वनी ई-मेल आयडी :
 Previous Banker _____ A/c Type. _____ A/c No. _____
 पूर्वीच्या बँकेचे नाव खाते प्रकार : खाते क्र. :

Member/ Nominal Member ☐ Yes / होय ☐ No / नाही Member / Nominal Member No. _____
 सभासद / नाममात्र सभासद सभासद / नाममात्र सभासद क्रमांक

Account Type[Mark as (✓)] / खात्याचा प्रकार (✓ अशी खूण करावी)

- ☐ Individual / वैयक्तिक ☐ Joint A/C / संयुक्त ☐ Proprietorship / मालकी हक्क ☐ Partnership / भागीदारी
☐ Co-op Society / को-ऑप सोसायटी ☐ Company/ कंपनी ☐ Co-op Bank / को-ऑप बँक
☐ HUF / हिंदू अविभक्त कुटुंब प्रमुख ☐ LLP / एलएलपी ☐ Trust / न्यास ☐ Other / इतर

NOMINATION FORM-DA-1 / नामांकन फॉर्म - डी ए - १ (वारसाची नोंद)

[For Individual / Sole Proprietorship Account / व्यक्तीगत अथवा एकट्याच्या मालकीची खाती असेल तर]

I/ We nominate following named person as my/our nominee after my/our death and is entitled legally to receive the money as per section 45ZA read with section 56 of Banking regulation Act, 1949 and Rule 2 (1) of the Co-operative Bank (Nomination) Rules, 1985. माझ्या / आमच्या मृत्युनंतर खालील व्यक्तीस कायदेशीररित्या पैसे मिळण्यास बँकिंग रेग्युलेशन १९४९ चे कलम ५६ बरोबर कलम ४५ झेड ए, तसेच को-ऑपरेटिव्ह बँकेचे (नामनिर्देशन), नियम, १९८५ नियम, २(१) नुसार मी/आम्ही खालील व्यक्तीचे नामनिर्देशन करीत आहे./ आहोत. (Only one person can be nominated / एका खात्यासाठी एक व्यक्तीचे नामनिर्देशन होऊ शकते.)

Name & Address / नाव व पत्ता	Age / वय	Date of Birth (In Case of Minor) जन्मतारीख (अज्ञान असल्यास)	Relationship with the Depositor

As the nominee is a minor on this date, I/We appoint Shri./Smt./Miss

आजच्या घडीला नामनिर्देशित केलेली व्यक्ती अज्ञान आहे, म्हणून माझ्या/आमच्या मृत्युच्या वेळी मी/आम्ही श्री/श्रीमती/कुमार _____

Address _____

पत्ता _____

to receive the amount of the deposit on behalf of the nominee in the event of my/our death during the minority of the nominee.

या व्यक्तीची अज्ञान व्यक्तीचे वाली म्हणून नेमणूक करतो. नामनिर्देशित केलेली व्यक्ती माझे/आमचे मृत्युचे वेळे अज्ञान असल्याद ह्या व्यक्तीला रक्कम मिळावी.

Date / दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

Applicant's Signature / अर्जदाराची सही _____

Witness / साक्षीदार : १)

Signature/ सही _____

Name / नाव _____

Address / पत्ता _____

Witness / साक्षीदार : २)

Signature/ सही _____

Name / नाव _____

Address / पत्ता _____

Introducer's Details / ओळख देणाऱ्याचा तपशील

Introducer's Name / ओळख देणाऱ्याचे नाव : _____ Branch / शाखा : _____

Customer ID /
ग्राहक क्र.:

Account No. / खाते क्र.:
☐ SB ☐ CD

[illegible]

I know the applicant/s for the last months/years. I confirm the identity, occupation and address of the applicant/s.

मी अर्जदारास मागील महिने/वर्षापासून ओळखतो/ओळखते. अर्जदाराचा पत्ता, ओळख, व्यवसाय याची मी खात्री देतो/देते.

Date : दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

Introducers Signature / ओळख देणाऱ्याची सही

Declaration / जाहीरनामा

[For Proprietorship or Partnership Firm only / फक्त स्वतःच्या मालकीच्या अथवा भागीदारी संस्थासाठी]

To,
The Branch Manager,
Sanmati Sahakari Bank Ltd;
_____ Branch

Dear Sir,

I/We the undersigned, hereby declare that I am / we are the sole proprietor / Only partners of the firm _____

_____ & am solely/are Jointly & severally responsible for the liabilities thereof. I/we shall advise you in writing of any change that may take place in the constitution / Partnership and I/ all the present partners will be liable to you, on any obligation which may be standing in the firm's name in your book on date of receipt of such notice and until all obligation shall been liquidated.

मी / आम्ही खालील स्वाक्षरी करणार या द्वारे असे जाहीर करतो की, मालकी / भागीदारी संस्थापूर्णपणे माझ्या मालकीची असून मालकी / भागीदारी संस्थेचे फक्त आम्हीच मालक / भागीदार असून या मालकी / भागीदारी संस्थेच्या सर्व व्यवहारांची देणी देण्याचे संपूर्ण जबाबदारी केवळ माझी / आमचीच आहे. मालकी / भागीदारी संबंधी वेळोवेळी होणाऱ्या घटनात्मक बदलाबद्दल मी / आम्ही बँकेस वेळेवर माहीती देण्याचे जबाबदारी माझी / आमची आहे. माझी / आमची मालकी / भागीदारी संस्था बँकेस कोणत्याही प्रकारचे देणे / कर्ज खात्यावरील नावे रक्कम व इतर सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास मी / आम्ही सदर बदलची सूचना मिळाल्यावर त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या हमी देत आहोत.

Signature / सही

Signature / सही

Sole Proprietor/Partner 1 _____ Partner 4 _____

Partner 2 _____ Partner 5 _____

Partner 3 _____ Partner 6 _____

Date / दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

 Place / ठिकाण _____

For Office Use Only

Official Customer Visit

Name of Branch Official Visiting _____ No. _____

I have visited the place of business and I found business details correct as mentioned in this form by customer.

Date / दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

Visiting Officer Sign

Verification of Credit facility in other Bank

Having credit facility in other Bank ☐ Yes / होय ☐ No / नाही If Yes, then

Name of Bank having Credit Facility _____ Branch Name _____

Date of 'No Objection Certificate' letter Send to this Bank	D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---	---

Date of Correspondence Received from Bank

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

Correspondence Details _____ Officer / Branch Manager Sign _____

For Office Use (To be Verify by Branch only) Check Points for Compliance of KYC Policy (आपला ग्राहक ओळखा)

Bring original documents for verification and please submit self attested copies of documents /
सर्व मूळ दस्तावेज खातरजमा करण्यासाठी सोबत आणावेत. व दाखल करीत असलेल्या सर्व कॉपीजवर खातेदाराची सही असणे आवश्यक आहे.

List A- Proof of identity (Any one-Tick the document obtained)

- | | |
|--|--|
| <input type="checkbox"/> Passport | <input type="checkbox"/> Defense ID Card |
| <input type="checkbox"/> Voter ID Card | <input type="checkbox"/> Govt. ID Card |
| <input type="checkbox"/> Driving License | <input type="checkbox"/> EMp.ID Card |
| <input type="checkbox"/> Aadhaar Card | <input type="checkbox"/> Any other Proof (Specify) |

[Mark as (✓)]

List B- Proof of Address (Any one-Tick the document obtained)

- | | |
|--|--|
| <input type="checkbox"/> Passport | <input type="checkbox"/> Bank A/c Stt. |
| <input type="checkbox"/> Voter ID Card | <input type="checkbox"/> Employer's letter with address |
| <input type="checkbox"/> Latest Utility Bill | <input type="checkbox"/> Letter from public authority with address |
| <input type="checkbox"/> Driving License | <input type="checkbox"/> Aadhaar Card |
| <input type="checkbox"/> Rent/Lease Deed | <input type="checkbox"/> Any other proof (Specify) |
| <input type="checkbox"/> Credit Card Stt. | |

For Business Documents [Mark as (✓)] / व्यवसायिक कागदपत्रे (✓ अशी खूण करावी)

Sole Proprietorship / Partnership / स्वतःच्या मालकीच्या व्यवसाय/भागीदारी संस्था

- | |
|--|
| <input type="checkbox"/> Photographs of Sole Proprietor / All authorized Signatories मालकाचे छायाचित्र/अधिकृत स्वाक्षऱ्या करणाऱ्यांची छायाचित्रे |
| <input type="checkbox"/> Udyog Addhar Memorandum Certificate |
| <input type="checkbox"/> Certified Copy of Partnership Deed (in case of Partnership firm) भागीदारी कराराची मोहोरबंद प्रत (जर भागीदारी कंपनी असेल तर) |
| <input type="checkbox"/> Partnership Registration certificate भागीदार नोंदणी दाखला |
| <input type="checkbox"/> Request letter to open the account & mode of operation signed by all partners on letterhead. खाते उघडण्यासाठी विनंती अर्ज आणि सर्व भागीदारांच्या स्वाक्षरीसह लेटरहेडवर खात्यावर व्यवहार करण्याच्या पध्दती बदल पत्र. |
| <input type="checkbox"/> PAN and Proof of identity for sole Proprietor/All Partners as mentioned above. पॅन आणि मालकाचे / सर्व भागीदारांचे ओळखपत्र. |

Private Ltd./Ltd. Company / प्रायव्हेट कंपनी/पब्लिक कंपनी

- | |
|---|
| <input type="checkbox"/> Certified Copy of Memorandum and Articles of Association संस्थेच्या मेमोरंडम आणि आर्टिकल्सची अधिकृत प्रत. |
| <input type="checkbox"/> Certified Copy of Certificate of Incorporation संस्था नोंदणीची अधिकृत प्रत |
| <input type="checkbox"/> Certified Copy of Certificate of Commencement of business (in case of Public Ltd. Co) व्यवसाय/धंदा सुरुकरण्यासंबंधीच्या प्रमाणपत्राची अधिकृत प्रत जर पब्लिक संस्था असेल तर |
| <input type="checkbox"/> Business Permission / व्यवसायाचा दाखला |
| <input type="checkbox"/> Resolution to Open the Account, Mode of Operation & List of Authorize signatories / खाते उघडण्यासंबंधीचा ठराव आणि व्यवहार करण्याची पध्दत व सर्व अधिकृत स्वाक्षऱ्यांची यादी |
| <input type="checkbox"/> List of all directors & Addresses सर्व संचालकांची नावे व पत्त्यांची यादी |

HUF / हिंदू अविभक्त कुटुंब संस्था

- | | |
|---|--|
| <input type="checkbox"/> Photographs of Karta कर्त्याचे छायाचित्र | <input type="checkbox"/> HUF letter signed by Karta & all major co-perceners हिंदू अविभक्त कुटुंबाचे कर्त्याने स्वाक्षरी केलेले पत्र आणि सर्व वारसांचे संमतीपत्र |
| <input type="checkbox"/> Huf PAN Card, KYC Cuments पॅनकार्ड, केवायसी पेपर्स | |
| <input type="checkbox"/> Ration Card/ कौटुंबिक पुरवठा पुस्तिका | |

Trust/Club/Society/Association /Bank / ट्रस्ट/क्लब/सोसायटी/असोसिएशन/बँक

- | | |
|--|---|
| <input type="checkbox"/> Photographs of all authorized signatories सर्व अधिकृत व्यक्तींची छायाचित्रे | <input type="checkbox"/> Certified true copy of certificate of Registration नोंदणीप्रमाण पत्राची अधिकृत प्रत |
| <input type="checkbox"/> Certified true copy of trust deed (for trust) विश्वस्त संस्थेच्या उपविधीची अधिकृत प्रत (विश्वस्त संस्था असल्यास) | <input type="checkbox"/> Banking Licence बँकींग परवाना |
| <input type="checkbox"/> Certified true copy of bye-laws (for Club/Society/Association/ Co-op. Bank) घटनेची अधिकृत प्रत (क्लब/सोसायटी/असोसिएशन/को-ऑप. बँक) | <input type="checkbox"/> Resolution to open the Account, Mode of operation & List of authorized signatories. / खाते उघडण्यासंबंधीचा ठराव आणि व्यवहार करण्याची पध्दत व सर्व अधिकृत स्वाक्षऱ्यांची यादी |

All Account Types / सर्व खात्यासाठी

- | | |
|--|--|
| <input type="checkbox"/> Latest Shop / Establishment Act Licence अद्यावत शॉप नोंदणी परवाना | <input type="checkbox"/> Latest Corporation/Municipal permission अद्यावत नगरपालिका / महानगरपालिकेने जारी केलेला परवाना |
| <input type="checkbox"/> GST Registration | <input type="checkbox"/> Certificate of practice issued by CA/CS CA/CS यांनी जारी केलेले प्रॅक्टिस प्रमाणपत्र |
| <input type="checkbox"/> Last Year Income Tax Return, Statement Finacial | <input type="checkbox"/> Latest Telephone Bills /अद्यावत टेलिफोन बिल |

Check Points for compliance of KYC Policy (आपला ग्राहक ओळखा)

Description	Yes/No (Y/N)	Description	Yes/No (Y/N)
1 Copy of PAN Card	<input type="checkbox"/>	6 Identity of prospective customer does not match with person with known criminal background/banned in individual terrorist	<input type="checkbox"/>
2 Recent photograph/s of the applicant/all the joint applicants obtained	<input type="checkbox"/>	7 Risk Rating has been done & marked in system	<input type="checkbox"/>
3 Proof of identification (as per list A) obtained	<input type="checkbox"/>	8 Personal visit Branch Official	<input type="checkbox"/>
4 Proof of identification (as per list B) obtained	<input type="checkbox"/>	9 Confirmation of cash credit A/c in other bank	<input type="checkbox"/>
5 Business Documents	<input type="checkbox"/>	10 If HUF, then Declaration	<input type="checkbox"/>

Customer Risk Rating Mark as (✓)

Risk Rating of Customer at Initial stage : ☐ High ☐ Medium ☐ Low

For Branch Verification

Introducer's signature verified & found correct. I have verified all the relevant Documents and the Account Holder Have signed before me. Particulars of Form DA1 are entered and nomination has been registered.

Date

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

Clerk

Officer

Asst. Manager / Branch Manager

Periodical Updation of Customer Identification Procedure

(Once in 2 years in case of High Risk Account, once in 8 years in case of Medium Risk account and once in 10 years in case of low Risk account)

	Date of Updation	Entered in List Software Date	Year Of Next Review	Details of Identification Procedure (Including)	Authorised Signature With Date
Please Paste a Latest Passport Size Photo				Name of ID Proof : _____ Name of Address Proof : _____ Photograph (Latest) Obtained : Yes / No Other Documents, If any : _____	
Please Paste a Latest Passport Size Photo				Name of ID Proof : _____ Name of Address Proof : _____ Photograph (Latest) Obtained : Yes / No Other Documents, If any : _____	
Please Paste a Latest Passport Size Photo				Name of ID Proof : _____ Name of Address Proof : _____ Photograph (Latest) Obtained : Yes / No Other Documents, If any : _____	

Note: To be filled at the time of fresh KYC updation only.

PERIODICAL REVIEW OF RISK RATING

(Once in 2 years in case of High Risk Account, once in 8 years in case of Medium Risk account and once in 10 years in case of low Risk account)

Sr. No.	Date of Review	Risk Rating (Low / Medium / High)	Entered in List Software Date	Next Review Due Date	Officer Signature
1					
2					
3					
4					
5					
6					
7					
8					

Note: Sr. No. 1 should be filled at the time of account opening & later as per periodic review.

E-Banking Services Application

Branch / शाखा : _____ Customer ID / ग्राहक क्र. :

Account No./ खाते क्र. :

 Date / दिनांक :

I/We wish to avail following E-Banking Services.
☐ **Debit cum ATM Card**

I/We request you to issue ☐ Insta Card ☐ Personalised Debit Card ☐ Other _____

☐ **SMS Banking**

I wish to register my account for SMS-Messaging. My Mobile Number

☐ **Aadhaar - Linking** कृपया माझे खाते आधार नंबर जोडणेत यावा.

Please link my account to following Aadhaar No.

OR

Enrolment No.

 /

 /

☐ **E-Statement Frequency** ☐ Monthly ☐ Quarterly ☐ Yearly

Email ID : _____

☐ **Mobile Banking** (Separate form to be filled / स्वतंत्र अर्ज सादर करण्यात यावा)

☐ **Cheque Book / चेकबुक** YES / No

Declaration / जाहीरनामा

I/we have read and understood the terms & conditions. I/we accept and agreed to be bound by terms and conditions applicable from time to time. I/we agree that Bank may debit my/our account for service charges as applicable from time to time for the use of required services. Terms & Conditions as mentioned on page no. 7 & 8 of this form has been read, understood & binding on me. / मी/आम्ही नियम वाचले व समजून घेतले. मला/आम्हाला सर्व नियम मान्य असून, नियमांत वेळोवेळी होणारे बदल पाळण्यास आम्ही बांधील आहोत. माझ्या/आमच्या खात्यातून वेळोवेळी आवश्यक असणारे सर्विसेस चार्जेस घेण्यास माझी/आमची मान्यता आहे. पान न. ७ व ८ वरील नमूद केलेले सर्व नियम व अटी वाचले असून ते सर्व मला मान्य व काबुल आहेत.

First Holder

Second Holder

Third Holder

Date / दिनांक :

Fourth Holder

Fifth Holder

Sixth Holder

For Branch Use Only

The Above chosen services by customer has been marked in system properly & Welcome kit has been given to customer. वरील प्रमाणे ग्राहकाने मार्क केलेले सर्व सूचना सिस्टीममध्ये अपडेट केलेले आहे आणि वेलकम किट ग्राहकास दिले आहे.

Date / दिनांक :

Officer

Asst. Manager / Branch Manager

Terms and Conditions / नियम व अटी

1. **Meaning** - The Term Bank refers to the **Sanmati Sahakari Bank Ltd. Ichalkaranji.** (Multistate Co-op. Bank) 'ATM' refers to the Automated Teller Machine installed of the branches of the Bank. 'Card Holder' refers to the Authorized User of 'ATM Card'. The 'CIS' refers to Card Issuing Branch of the Bank and 'ITC' refers to Information Technology Cell at Head Office of the Bank. The applicant (hereinafter called THE CARDHOLDER) along with the joint a/c holder, if any, of the Savings / Current account unconditionally accept the following terms & conditions for using the ATM Card.
2. **ATM-Account Eligibility:** a. A satisfactory KYC complying savings / current account to be eligible for opening of an ATM Account. b. The cardholder shall give his preference of such account(s) held by him in writing on this application form for the issue of 'ATM card'. c. An account operated under joint signature(s) shall be eligible to be an 'ATM Account'. d. Special Accounts: In case of Partnership Firm, Private Limited, Ltd Company, Co-operative Soc, Trust, HUF and Pensioners account ATM cards will not be allotted. e. Joint Account: In case of joint account, the card shall be offered in the first name, who will be authorized to utilize to this card. But all account holders in joint account will be held responsible made through ATM.
3. **ATM - PIN** (Personal Identification Number): PIN Select: Each ATM card holder shall be issued his or her 'Personal Identification Number' (PIN) to gain access to the ATM services and to operate account. The Card holder should change his pin immediately on receipt of printed pin mailer issued by Branch. The PIN shall under no circumstances be disclosed or open to any third party or keep the card & pin together. The card holder should keep memory of his PIN and maintain its secrecy to avoid any misuse and keep custody of ATM card safe and inaccessible. The cardholder shall be solely responsible for the consequences arising out of the disclosure of his PIN and / or unauthorized use of ATM card and shall be liable for any increased liability which he may incur on account of unauthorized use of the PIN & ATM card.
4. **ATM Card Validity:** The ATM card will be valid maximum for a period of seven years from the date of issuance of card. However, validity period may be extended for further period under notice to the card holder.
5. **Minimum Balance:** Minimum balance at all times is required to be maintained as may be specified by the bank from time to time while enjoying the Debit-Cum-ATM Card facility. The bank has liberty to entail the penal interest or service charges as per the Bank's rules from time to time. The bank reserves the right to continue or discontinue this service unilaterally without assigning the reason to the customer.
6. **Fees:** All fees related to ATM facility as determined by the Bank from time to time shall be payable forthwith on issuance of card and recovered by debiting the ATM card holders account if not paid in cash. In case of insufficient balance to debit account Bank has full right to stop the operation of ATM card and /or cease account or Bank shall withdraw the ATM card facility.
7. **Non transferability:** ATM card is non transferable under any circumstances. The ATM Card is and shall be meant for individual and not joint operations by any number person/s more than one.
8. **Card Ownership:** The card is and shall remain the property of the Bank and will be surrendered to the Bank upon request or in the event of cardholder no longer requiring the service.
9. **Loss of card:** In case of loss or theft of the ATM card the cardholder shall intimate to bank immediately on same date in writing of loss / theft of ATM card. The cardholder shall advise the branch as prompt as possible in writing of the loss of the card howsoever off coming. The cardholder shall however be responsible for all transactions effected by use of the card until it is on confiscated / cancelled it is mandatory on the part of the cardholder to lodge police complaint at the nearest police station where the incidence of theft occurs. The cardholder shall, however be responsible and liable for all transactions effected by the use of the card till it is cancelled. Account holder will have to give in writing application for issuance of new card. Another ATM card will be issued to account holder in lieu of lost / stolen/damage ATM card on payment of card fees /charges. The card holder will have give the declaration form to the respective branch in the prescribed format as specified by bank.
10. **Refusal / termination / withdrawal of ATM CARD:** The Bank has absolute right and sole discretion to refuse to issue or to renew or to cancel or to suspend or to call off or to withdraw facility for misuse, malfunction, tampering ATM, non payment of account charges, interest, dues etc. without assigning any reason therefore or giving prior notice.
11. **Indemnification:** ATM cardholder shall indemnify the Bank for the loss or damage caused, directly or indirectly, by his act of commission / omission contrary to any of the terms and conditions, or even otherwise.
12. **Closure / Termination:** ATM cardholder if desires to close the ATM account or terminate ATM facility can do so provided minimum seven working days prior written notice to Bank is given along with surrendering ATM Card to the Bank. The closure of such account will be allowed only on settlement of all-dues in connection with ATM facility.
13. **Account Status Change:** Any change in the mode of operation, transfer or change of ATM card account shall not be allowed unless Bank's written permission is sought. For any change or transfer ATM card will have to be surrendered to the bank and a fresh card will be issued on payment of fees / charges.
14. **CHANGE IN STATUS OF SAVING / CURRENT ACCOUNT:** Any change in mode of operation of Savings / Current account of the cardholder by way of closure, transfer or any other such way will not be allowed, unless the card is surrendered and duly if any against it are paid.
15. **NOTICE TO WITHDRAW DEPOSIT / CLOSING THE ACCOUNT:** If the cardholder desires to close his / her Savings / Current account or even otherwise decides to terminate the use of ATM Card facility he / she shall forthwith surrender the card at the branch and obtain a valid receipt.
16. **DELISTING OF CARD:** A card can be de-listed for loss of card / misuse of card expiry of validity period of card damage of card on specific request from the cardholder option of customer withdrawing from the scheme demise/Lunacy/insolvency of the cardholder any other eventuality such as police case, judicial order, operation of law etc., which may demand delisting.
17. **Authority & Responsibility:** i) The Bank shall not be responsible for any loss or damage arising directly or indirectly as a result at any malfunction failure of the ATM card or the ATM or for the temporary Insufficiency of funds in such machine or otherwise whatsoever. ii) The Bank reserves the right to limit the amount which may be withdrawn by cardholder daily any time without giving, any prior notice. The Bank also reserves the right to restrict the ATM to certain Hours of the day as may be notified and displayed from time to time. iii) The Bank reserves the right to amend, add or delete any of terms & conditions or rules without prior notice to ATM account Holder. iv) It is sole responsibility of the cardholder, for the transaction done by ATM card as with cardholder's knowledge or authority, express or implied.
18. **Refund of Amount:** If the cardholder withdraws the amount from the other BANKS Network ATM, and if the cardholder not receives the amount then he / she has to fill up the complaint form to branch within 30 days from the date of transaction. After the process is done it will take nearly 07 days to credit the amount to the customer account.
19. **DELIVERY OF CARD:** Upon receiving information from the Bank that the card is ready the cardholder shall go to the designated officer / branch manager of the bank and take delivery of the card after sufficiently establishing his / her identity.
20. **DELAY IN TRANSACTIONS:** The Bank is and shall not be held responsible for any loss or damage or inconvenience caused to the cardholder if the cardholder is not honored in the desired manner for whatsoever reasons disrupted due to failure of software / hardware or exhaustion of cash in ATM Centre. However Bank will take reasonable care in servicing the cardholder.
21. **TRANSACTIONS RECORD:** A cardholder shall accept the Bank's record of transactions as final conclusive and binding for all purposes.
22. **DRAWING LIMIT FIXATION:** The Customer can withdraw Rs.20,000/- (Rs. Twenty Thousand) per day through the balance amount. The exposure limit shall be decided by the bank from time to time as and when required, which will be binding on customers.
23. **CHANGE OF T&C:** The Bank reserves the right to act or to delete any / or to vary any one of these terms & conditions of any time without any notice.
24. **IRREVOCABILITY OF POWERS:** All authorization and powers conferred herein on the bank are irrevocable.
25. **Instant Debit Card :** Instant Debit card will be provided in Well- Come Kit. This Debit card doesn't have printed card holders name. Except this, all other terms and conditions as above said are same for Instant debit card. If any customer wants his/her name printed on card, then he/She have to make an application for personalized debit card and needs to submit Instant Debit Card to bank.
26. The transaction made after Bank's working hours shall be recorded on the account of cardholder on next day as value date.

DECLARATION / जाहीरनामा

Any Branch Banking:

1. The Bank shall facilitate payment and collection of cheques through all its branches while I/we shall have one account at the branch (for short 'Home Branch'). Bank shall also accept cash from me/us and pay in cash against presentation of cheques drawn by me/us in favor of myself/ourselves with the Home Branch as per the applicable limits for the account. The cash transaction will be on the same lines as is the case when deposits/withdrawals take place at the home branch. Charges for cash deposit in branch other than home branch will be as per bank rules. 2. While the instruments for and on my/our behalf will be collected in local clearing, the credit in respect of the proceeds there under will be afforded at the home branch on and subject to realization at the respective center(s) Branch(es). 3. The Bank entitles to debit by its home and any other branch(es) in my/our account as its base branch against the cheques presented at various branches of the Bank. 4. My/our written intimation of "stop payment" to the various branches of the Bank will be at my/our risk and I/we agree to grant a lead time of at least 24 hours for intimation of such "stop payment" instruments to all its branches. In case of any mutilated and/or erroneous information which may emerge by of due any communication error and if the "stop payment" is not carried out in good faith based in the said information, the bank shall not be held responsible for the said act. 5. I/We agree to inform my/our existing bankers for the availment of any of the facilities hereby granted to me/us. I/we also agree from time to time to furnish such information details and the documents to the existing bankers and also the bank as is mandatory under the law and force from time to time or as the bank regards necessary and/or expedient under the banking practice/procedure. 6. The agreement herein contained shall not affect prejudice or derogate from the bank's rights and privileges under the law including the right to claim set off general and the bankers disposing or retaining lien or similar rights pertaining to my our credit balance in the account with the bank. 7. In the event of any malfunctioning and/or break down in the working of the said network for the reasons beyond the control of the bank, the benefits and the facilities hereby granted to me/us will stand suspended during such break-down in which case the bank will not in any manner be liable and /or responsible to me/us for any damages/compensation and/or for any other consequences arising out of such suspension. 8. I/we agree on behalf of business firm to hold the Bank indemnified in case the bank suffers any loss in account of operation of the scheme for my/our benefit.

Current Account:

1. The current account should be used to route the transactions of only business/ commercial nature. In the event of occurrence of such transactions or any such transactions that may be constructed as dubious or undesirable, the Bank reserves the right to unilaterally freeze operations in such accounts and/or close the accounts. 2. Bank will not pay any interest on current deposit. 3. The customer should maintain minimum balance as may be required from time to time in the account and communicated at the time of opening of the account. Changes in the bank/service charges or minimum balance requirements are displayed on the notice board of the branches and on the website. The non-maintenance of the adequate balance shall automatically entitle the Bank to levy the charges for non-maintenance of balance. In such an event, the Bank shall have first right to set-off any available credit that may be available in the account including from amounts flowing into said account for collection proceeds or any deposits. Notwithstanding the above, if the Bank is of opinion that if the customer does not maintain minimum balance and/or if the account remains a Zero balance and/or the overall conduct of the account is not satisfactory, the Bank shall have a right to close the account by issuing reasonable period notice. In the event, if the said account is funded within reasonable period, the Bank may not exercise the said right to closure. If not, the Bank shall close the account without any further notice to customer. 4. If there is no transaction in the account for 2 years, the account automatically gets classified as a 'dormant account' whereupon further debit transactions are not permitted in the ordinary course. A request for activation of the account along with complete KYC has to be made by the customer. 5. Satisfactory conduct of the account entails maintaining stipulated minimum balance as well as sufficient balance to honour cheques issued to third parties. If there are high incidences to the contrary, the Bank reserves the right to close the accounts without any further notice to the customer. 6. Any special instructions, both financial and non-financial in nature, like Standing Instructions, Stop Payment Instructions, Issuance of cheque books, Demand Drafts, Pay Orders, request for ATM card, ECS Credit & Debit, Issuance of duplicate card/PIN must be communicated in writing. Otherwise, it shall not be binding on the Bank to comply with such instructions, Charges as applicable will be leviable to customer. 7. The Current Account entitles free access to **Sanmati Sahakari Bank Ltd. Ichalkaranji. (Maltistate Co-op.Bank)** Internet Banking unless otherwise stated. 8. All other charges for services like RTGS, NEFT, E-Tax payment facility, SMS Banking, ATM Card Usage and any other services etc. will be applicable as per banks rules issued from time to time. 9. Any change of address or contact details should be immediately communicated in writing to the bank along with address proof. If bank is unable to inform any changes in rules or service charges due to wrong submission of contact details or due to failure to submit the updated contact details by applicant, then it will be sole responsibility of applicant and all the changes will be binding. 10. There is no restriction on number of deposits or withdrawals that can be made into the account. 11. Accounts may be transferred between branches of the Bank at the request of account holder(s). Request for closure of account should accompany with pass-book if taken, unused cheque leaves and Debit-Cum-ATM card. Joint accounts can be closed only at the request of all such joint signatories.

Declaration:

I/We read the terms and conditions on the Bank's Website (www.sanmatibank.com) and detailed in the terms and conditions available at Branch, governing the opening of account with bank and those relating to use of various services including but not limited to above explained i.e. ATM cum Debit Card facility, Branch Banking and Current Account etc. I/we have understood the same and agree to abide by such/any other terms and conditions that may be in force from time to time. I/we have also read the Bank's Schedule of charges for the respective and agree to abide by the same. I/we have also understood that all the terms & conditions and the service charges are subject to change without any prior notice. The information furnished/declaration given by me/us in this form is true and I/we shall be held responsible for the same at all time. I/We also understand that the continuation of the accounts is at the Bank's sole discretion, and in case of dissatisfaction with the conduct of the account, the bank has right to close the account after giving suitable notice of withdraw some/all services /concessions granted to me/us.

First Holder

Second Holder

Third Holder

Date / दिनांक :

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

Fourth Holder

Fifth Holder